

May 16, 2024

**BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001**

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing herewith scanned copies of Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended on March 31, 2024 published in the following newspapers:-

1. Business Standard - English language
2. Mumbai Lakshdeep - Marathi language

This is for your information and record.

Thanking you,
Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED

.....
**Vijay Joshi
Company Secretary**

Encl.: As above

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public that my clients MRS. MAIMONAA AUWESH MUKHTIYA and MR. AUWESH KIFAYAT MUKHTIYA an adult, that my client purchaser the flat property from Mr. Vikram V. Kolawakar & Mrs. Unsia V. Kolawakar with sub registration bearing No. KLN 4- 5144/2020 for property mentioned in the schedule, That Mr. Vikram V. Kolawakar & Mrs. Unsia V. Kolawakar purchaser the said property mentioned in the schedule from Mrs. Lachna Dwellers Pvt. Ltd. with sub registration bearing No. KLN 4- 5144/2020 dated 29.06.2012, in the said Agreement for Sell original document page no. 83 to page no. 89 pages has been lost/misplaced and not traceable yet. The FIR of the same has been lodged at the Manpada Police Station on 11/05/2024 Vide Lost Property Registration No. 0973/2024. If found any one kindly inform the undersigned in writing at the below mentioned address within 15 days from this present.

SCHEDULE

All that piece and parcel of flat No. 105, 1st floor, D-wing, area admeasuring about carpet 574 sq. ft. (with one four wheeler parking space no. G-4-134) building known as "Amazona C.H.S. Ltd. in Casa Rio project, at village Ghesar, Dombivli (E) 421204 situated at bearing survey no. 582, 59, 60/3, 60/1, 60/2, 44/1pt, 59/1pt, 60/2pt, 60/3pt, 59/3, 60/2, 60/3A, 60/3B, 60/3C, 60/3D, 60/1, 60/2, 60/3 village Ghesar, Dombivli (E), Tal. Thane and within the registration Dist. Thane and Sub-Registrar Dts. Kalyan and within the municipal limits of K. M.C., within the Registration Sub-District, Thane, Maharashtra. Date: 16/05/2024 Sd/- J. V. Kale, Advocate Place: Kalyan E. No. MAH/3880/2006 Ramchandra Apt., A/12, Tisgon, Kalyan (East), 421306

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. JAGDISH C. NANDY, a Co-Member of the New Star Crystal Co-operative Housing Society Ltd., having address at Near Kanakia Police Station, Beverly Park, Kanakia, Mira Road (E), Dist. Thane-401107 holding Flat No. 404 in the building No. 6 of the society, died on 17/10/2015 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, at the office of M/s. Yash Enterprises, 90/501, Poonam Complex, Shanti Park, Mira Road (E), Thane-401107, between 9 PM to 9 AM, from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Sd/- M/s. Yash Enterprises Place: Mira Road Date: 16/05/2024

PUBLIC NOTICE

Take notice that Late Mrs. Khan Aminabai Ahmed Khan (Annexure No. CHS) is a member of Sadrbanhaya SRA CHSL, having address at D/1-Wing, Flat No. 505, 5th Floor, Khan Shamsuddin Marg, Kajuwadi, Chakala Road, Andheri (East), Mumbai - 400 039 in the said society, Died on 29/07/2009. And her son Mr. Anwar Ahmed Khan also died on 24/06/2014 without making any nomination. (1) Mrs. Jamila Anwar Khan (Wife of Anwar Ahmed Khan) (2) Mrs. Jamila Anwar Khan (Wife of Anwar Ahmed Khan) (3) Mr. Sharifa Ibrahim Patel (Married Daughter) (4) Mr. Nadeem Anwar Khan (Son of Anwar Khan) (5) Mr. Nazir Anwar Khan (Son of Anwar Khan) (6) Mr. Mohsin Anwar Khan (Son of Anwar Khan) (7) Mr. Aaftab Anwar Khan (Son of Anwar Khan) (8) Mr. Alim Anwar Khan (Son of Anwar Khan) are only legal heir of the deceased Member. Mrs. Jamila Anwar Khan (Wife of Anwar Ahmed Khan), have applied for Share Transfer of the above said Flat into her name. The Society has issued Share Certificate No. 072 and Member's Register No. 072, Distinctive No. 356 to 360 to Late Mrs. Khan Aminabai Ahmed Khan for the Flat No. 505 in D/1-Wing, the share certificate will be transferred to the above said legal heir, if anybody has any objection or any claim should contact to the undersigned within 14 days of this announcement, failing which the society will transfer said flat to the above said applicants namely Mrs. Jamila Anwar Khan (Wife of Anwar Ahmed Khan). Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 16/05/2024

PUBLIC NOTICE

कार्यालयाचा पत्ता- धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, रसमीरा बिल्डिंग, रसमीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. सार्वजनिक विवेकत व्यवस्था नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विवेकत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक: 1273/2024, 1274/2024, 1275/2024, 1276/2024, 1277/2024, 1278/2024, 1279/2024, 1280/2024, 1281/2024 ज्याअर्थी, Shri RAMCHANDRA MANDAL SEVA SOCIETY, न्यास नोंदणी क्र. F-9829 (M) या सार्वजनिक विवेकत व्यवस्थेच्या सादरकर्ता विवेकत MR. MALA NARAYAN SOLANKI यांनी 1273/24, 1274/24, 1275/24 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-(१) यांनी दिनांक १४/०३/२०२४ रोजी तासपुरता स्थिरकृत केलेला आहे. त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(१) यांचे समोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आज दिनांक ०९ रोजी माझे मे. २०२४ माझ्या सहीनिशी व धर्मादाय सह आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.

शिकका

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late Mr. Giridharal Sunderji Solanki & late Mrs. Lalitaben Giridharal Solanki, the members of the Amar Vaishali Shantingam C.H.S. Ltd., and holders of Flat No. A-2/404, Sector-7, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane - 401107, died intestate on 2/01/2000 & 13/05/2001, respectively. After death of the deceased, the shares and interest in respect of the said flat was transferred in the name of Mr. Pravin G. Solanki & Mr. Shailesh G. Solanki by the society after completing the requisite formalities. Mr. Pravin G. Solanki also died on 23/05/2006 and after his death 50% undivided share is transferred in name of Mrs. Jyoti Pravin Solanki by the society after following requisite formalities and now Mrs. Jyoti Pravin Solanki and Mr. Shailesh G. Solanki are the members of the society. Mrs. Jyoti Pravin Solanki and Mr. Shailesh G. Solanki have decided to sell the said flat. Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased members, if any for previous transfers of shares and interest belonging to the deceased members and also for sale of the said flat, in form to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered. Sd/- K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantingam, Mira Road, Dist. Thane-401107.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Original Allotment Letter from Deluxe Construction Company Builders & Contractors and Original Share Certificate No.11 dated 01/03/1974 of the Bandra Sea Hill CHSL for 3 fully Paid Up shares of Rs.50/- each having distinctive numbers 51 to 55 (both inclusive) for Flat No. A-4, Plot No.31/32, Union Park, Opposite Le Sutra, Khar (W), Mumbai-400052 (Said Flat) are lost or misplaced. Any person or persons having any claim against or in respect of the Said Flat and Said Shares described herein below, either by way of Agreement, Memorandum, writing, Sale, Exchange, Mortgage, Lien, Gift, Trust, Maintenance, Bequest, Possession, Occupation, Tenancy, Lease, Inheritance, Leave and License, Easement, First right of refusal or otherwise, howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of 14 days from the date of publication of this Notice together with supporting documents duly Notarised as True Copy failing which Claims, if any shall be deemed to have been waived and abandoned and the Society shall be free to issue a duplicate Allotment letter and Share Certificate. SCHEDULE OF THE PROPERTY HERINA ABOVE REFERRED TO: All that premises being Flat No. A-4, Plot No.31/32, Union Park, Opposite Le Sutra, Khar (W), Mumbai - 400052 together with 5 fully Paid Up shares of Rs. 50/- each having distinctive numbers 51 to 55 (both inclusive) under Share Certificate No.11 dated 01/03/1974 of the Bandra Sea Hill CHSL. Dated This 16th day of May 2024. Sd/- Advocate Divya Sanghvi Advocate for the Owner/s Email:advdivyasanghvi@gmail.com

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व लोकांस कळविण्यात येते की श्रीमती. निरुबेन चेतनभाई व्यास, ह्यांचे पति चेतन हरिदास व्यास हे सदर फ्लॅटचे मालक असून फ्लॅट नं. सी/२०३, दुसरा मजला, सेन्ट्रल पार्क, व्हकियापार्क विले, गाव - विखलड डोंगर, ग्लोबलसिटीचे समोर, विरार (प), ता. वरळी, जि. पालघर महाराष्ट्र - ४०१३०३ येथे मालकीचा आहे. श्री चेतन हरिदास व्यास हे दिनांक २३/०९/२०१९ रोजी जि. न्यायना, केन्या येथे मृत झालेले. पत्निचे मृत झाल्या नंतर कायदेशीर वारस वनवण्यासाठी श्रीमती निरुबेन चेतनभाई व्यास ह्यांनी सोसायटी मध्ये अर्ज केला आहे. त्यांचे पतिचे मृत झाल्या नंतर त्यांचे कायदेशीर वारस श्रीमती निरुबेन चेतनभाई व्यास आहे. सध्या त्यांना वर नमुद केलेली मिळकत दुसऱ्यांना विकण्याचे आहे. जर कोणत्याही व्यक्तीस वर नमुद मिळकत विकण्यासाठी काही हरकत असेल तर त्यांनी खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत कागदपत्रा सह हरकत घ्यावी. जर कोणीही हरकत न घेतल्यास पुढील व्यक्ती केली जातील याची नोंद घ्यावी. सध्या श्रीमती निरुबेन चेतनभाई व्यास, रा. गुरुकुवा, गंध्यापार्क, डॉ. विठ्ठल जवळ, खापट, पोरबंदर - ३६० ५७७ गुजरात येथे राहता आहे. सही/ अॅड. निकीता कंसारा शापे नं. १३, यशवंत कुज को. ऑ. हौ. सौ. लि., भुना विवा कोलेज जवळ, विरार (प), ता. वरळी, जि. पालघर.

जाहीर नोटीस

कार्यालयाचा पत्ता- धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, रसमीरा बिल्डिंग, रसमीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. सार्वजनिक विवेकत व्यवस्था नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विवेकत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक: 1273/2024, 1274/2024, 1275/2024, 1276/2024, 1277/2024, 1278/2024, 1279/2024, 1280/2024, 1281/2024 ज्याअर्थी, Shri RAMCHANDRA MANDAL SEVA SOCIETY, न्यास नोंदणी क्र. F-9829 (M) या सार्वजनिक विवेकत व्यवस्थेच्या सादरकर्ता विवेकत MR. MALA NARAYAN SOLANKI यांनी 1273/24, 1274/24, 1275/24 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-(१) यांनी दिनांक १४/०३/२०२४ रोजी तासपुरता स्थिरकृत केलेला आहे. त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(१) यांचे समोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आज दिनांक ०९ रोजी माझे मे. २०२४ माझ्या सहीनिशी व धर्मादाय सह आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.

शिकका

अधिकांक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरिता.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that my clients Mr. Vilas Mukund Kadam & Mrs. Vrushali Vilas Kadam are owners of Flat No. 201, C Wing of the Swapnadeep Co-operative Housing Society Ltd. Poonam Sagar Complex, Mira Road (East), Dist. Thane 401107. Originally the above flat was purchased by Mr. Suresh V. Kamath & Mrs. Nalini S. Kamath from M/s Vinamra Builders by and under Agreement for Sale dated 07/04/2006. Mr. Suresh V. Kamath died intestate on 06/11/2022 and after death of Mr. Suresh V. Kamath, the co-owner Mrs. Nalini S. Kamath with confirmation of Mrs. Deepa Dayanand Shenoy & Mr. Santosh Suresh Kamath (the legal heirs of late Mr. Suresh V. Kamath) sold the said flat for Mr. Vilas Mukund Kadam & Mrs. Vrushali Vilas Kadam by and under Agreement for Sale dated 19/01/2022. Mr. Vilas Mukund Kadam & Mrs. Vrushali Vilas Kadam have decided to take mortgage loan on the said flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for sale transaction dated 19/01/2022 as well as transfers of shares and interest in the name of Mr. Vilas Mukund Kadam & Mrs. Vrushali Vilas Kadam by the society, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which any claim or objection will not be considered. Sd/- K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantingam, Mira Road, Dist. Thane - 401107

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, फ्लॅट नं. ए/१०२, पहिला मजला, जय को-ऑप. हौ. सौ. लि., शांती नगर जवळ, नेताजी सुभाष रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०१२०१, श्री एस. संतांमन, ह्यांना यांनी होता. परंतु श्री एस. संतांमन, हे ता. २२/०४/२०२२ रोजी मृत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती सरोजा संतांमन, ह्यांनी सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट सोसायटीच्या अर्ज करून आपल्या नावांनी केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणीही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू सी सिडिडिनायक सौ. एच. एस. लि., रस्त्या रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०१२०१, ह्या पत्त्यावर लेखी हरकत घ्यावी, अन्यथा सा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी. सही/ पणित सुनील गारोडिया (काय. लि. उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईंदर दि. १६/०५/२०२४

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are willing to purchase Flat No. 3 on the Ground Floor in the building known as "MULUND SANDHYA PRAKASH Co-operative Housing Society Ltd.", situated at Corner of Ambedkar Road & Ganesh Gawade Road, Mulund (West), Mumbai - 400 080, from MRS. RAKSHA PARESH SHAH. The details of the said Flat are as follows:

FLAT NO. 3 ON THE GROUND FLOOR IN THE BUILDING KNOWN AS "MULUND SANDHYA PRAKASH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", SITUATED AT CORNER OF AMBEDKAR ROAD & GANESH GAWADE ROAD, MULUND (WEST), MUMBAI - 400 080.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are willing to purchase Flat No. 3 on the Ground Floor in the building known as "MULUND SANDHYA PRAKASH Co-operative Housing Society Ltd.", situated at Corner of Ambedkar Road & Ganesh Gawade Road, Mulund (West), Mumbai - 400 080, from MRS. RAKSHA PARESH SHAH. The details of the said Flat are as follows:

FLAT NO. 3 ON THE GROUND FLOOR IN THE BUILDING KNOWN AS "MULUND SANDHYA PRAKASH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", SITUATED AT CORNER OF AMBEDKAR ROAD & GANESH GAWADE ROAD, MULUND (WEST), MUMBAI - 400 080.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are willing to purchase Flat No. 3 on the Ground Floor in the building known as "MULUND SANDHYA PRAKASH Co-operative Housing Society Ltd.", situated at Corner of Ambedkar Road & Ganesh Gawade Road, Mulund (West), Mumbai - 400 080, from MRS. RAKSHA PARESH SHAH. The details of the said Flat are as follows:

FLAT NO. 3 ON THE GROUND FLOOR IN THE BUILDING KNOWN AS "MULUND SANDHYA PRAKASH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", SITUATED AT CORNER OF AMBEDKAR ROAD & GANESH GAWADE ROAD, MULUND (WEST), MUMBAI - 400 080.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same, if any, shall be considered as waived forever. Sd/- Advocate Hitendra D. Gandhi

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned, Advocate Hitendra D. Gandhi having his office address at 165/17, Sao Building, S. M. Road, Sion, Chunarabhatti, Mumbai - 400 022, within 15 days from the date hereof, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if, there is no claim of any persons of any nature against the said Flat and my clients will purchase the said property from the said seller, MRS. RAKSHA PARESH SHAH, without any reference to such claim received thereafter and the same,

NOTICE
HONEYWELL AUTOMATION INDIA LTD
 Registered Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune, Maharashtra
 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been (lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.
 Name of the holder Folio No No of Shares Certificate No Distinctive (S)
 Debra Tushar Cooper HW00000119 100 00001361 04124601 to 04124700
 45 00001193 0305059914 to 0305059958
 145
 DELTA TUSHAR COOPER
 PLACE: MUMBAI FLAT NO.22, MOUNT BLANC, AUGUST KRANTI MARG,
 DATE: 16/05/2024 KEEMPS CORNER, MUMBAI-400038,
 M.NO.9820032626, Email:tkcooper2@hotmail.com

PNB GILTS LIMITED
 PNB GILTS LIMITED
 PNB Gilts Ltd, a subsidiary of Punjab National Bank, invites proposal (RFP) for the Appointment of Concurrent auditor. The details are available at the Company's website www.pnbgilts.com under "Tender" section on the home page. The last date for submission of bid in prescribed mode is 31st May 2024 (6 P.M.).
 Any corrigendum/clarification in respect of above said work shall be released only at our website.
 Place: New Delhi Date: 16.05.2024

NOTICE
 Form No. INC-26
 [Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
 Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another
 BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION EVEREST, 5TH FLOOR, 100 MARINE DRIVE, MUMBAI-400002. IN THE MATTER OF SECTION 13(4) OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH RULE 30(a) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014
 AND
 IN THE MATTER OF AMOL PROPERTIES PRIVATE LIMITED A COMPANY INCORPORATED UNDER THE COMPANIES ACT, 1956 and having its registered office at: 902, Meadows, Sahar Plaza Complex, J.B Nagar, Andheri East, Mumbai-400059.
 PETITIONER
 NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-ordinary General Meeting held on Friday the 3rd May, 2024 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Rajasthan". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing inventory complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the above mentioned Regional Director, Western Region, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office address mentioned above.
 For and on behalf of the applicant
 AMOL PROPERTIES PRIVATE LIMITED
 CIN-U45200MH2003PTC142320 Sd/-
 SANDEEP SAPRA
 DIRECTOR
 DIN: 01456155
 PLACE: Mumbai Date: 15/05/2024

NOTICE
 Form No. INC-26
 [Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
 Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another
 BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION EVEREST, 5TH FLOOR, 100 MARINE DRIVE, MUMBAI-400002. IN THE MATTER OF SECTION 13(4) OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH RULE 30(a) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014
 AND
 IN THE MATTER OF AMOL PHARMACEUTICALS PRIVATE LIMITED A COMPANY INCORPORATED UNDER THE COMPANIES ACT, 1956 and having its registered office at: 902, Meadows, Sahar Plaza Complex, J.B Nagar, Andheri East, Mumbai-400059.
 PETITIONER
 NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-ordinary General Meeting held on Friday the 3rd May, 2024 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Rajasthan". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing inventory complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the above mentioned Regional Director, Western Region, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office address mentioned above.
 For and on behalf of the applicant
 AMOL PHARMACEUTICALS PRIVATE LIMITED
 CIN-U24230MH1996PCT091778 Sd/-
 SANDEEP SAPRA
 MANAGING DIRECTOR
 DIN: 01456155
 PLACE: Mumbai Date: 15/05/2024

BASF India Limited
 Regd. Office : The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India
 Tel: 022-62785600.
 STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
 Rs. in million

Particulars	3 months ended 31/03/2024 (Unaudited)	Preceding 3 months ended 31/12/2023 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 31/03/2023 (Unaudited)	Year to date figures for current year ended 31/03/2024 (Audited)	Previous year ended 31/03/2023 (Audited)
Total income from operations	33,846.7	33,527.7	32,890.5	138,432.6	136,822.1
Net Profit (Loss) for the period (before tax, before exceptional items)	2,194.1	1,874.0	969.2	7,589.5	5,280.9
Exceptional items	-	-	153.1	-	153.1
Net Profit for the period (before tax, after exceptional items)	2,194.1	1,874.0	1,122.3	7,589.5	5,434.0
Net Profit for the period (after tax, after exceptional items)	1,615.1	1,400.6	823.9	5,633.5	4,028.9
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,559.6	1,407.1	743.7	5,589.5	3,901.6
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9	432.9	432.9	432.9
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	-	31,802.9	26,578.9
Earnings Per Share (EPS):					
Basic and diluted EPS after exceptional items (not annualised) (Face value of Rs 10/- each)	37.3	32.3	19.0	130.1	93.1
Basic and diluted EPS before exceptional items (not annualised) (Face value of Rs 10/- each)	37.3	32.3	16.4	130.1	90.5

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
 Rs. in million

Particulars	3 months ended 31/03/2024 (Unaudited)	Preceding 3 months ended 31/12/2023 (Unaudited)	Year to date figures for current year ended 31/03/2024 (Audited)
Total income from operations	33,846.7	33,527.7	138,432.6
Net Profit (Loss) for the period (before tax, before exceptional items)	2,193.3	1,874.0	7,588.7
Exceptional items	-	-	-
Net Profit for the period (before tax, after exceptional items)	2,193.3	1,874.0	7,588.7
Net Profit for the period (after tax, after exceptional items)	1,614.3	1,400.6	5,632.7
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,558.8	1,407.1	5,588.7
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9	432.9
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	31,802.1
Earnings Per Share (EPS):			
Basic and diluted EPS after exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	37.3	32.3	130.1
Basic and diluted EPS before exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	37.3	32.3	130.1

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz., www.bseindia.com and www.nseindia.com and the Investor Relations section of the Company's website at www.basf.com.
 2. The above consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 for BASF India Limited ('the Holding Company' or 'the Company') and its subsidiary (together referred to as 'Group') have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on May 14, 2024.
 3. The Holding Company is required to prepare its first consolidated financial results for the quarter/ period ended December 31, 2023 and financial year ended March 31, 2024. Accordingly, the corresponding figures for the quarter and previous year ended March 31, 2023 are not applicable for the consolidated financial results.
 On behalf of the Board of Directors
 Alexander Garding
 Managing Director
 DIN : 09797186
 CIN No. : L33112MH1943FLC003972
 Mumbai
 Date: May 14, 2024

Honeywell
 Honeywell Automation India Limited
 CIN: L29299PN1984PCL017951
 Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013
 Phone: +91 20 7114 8888, E-mail: HALL.investor@honeywell.com
 Website: https://www.honeywell.com/in/en/hail
 STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2024
 (Rs. in millions)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended		
		March 31, 2024 (Note 3)	December 31, 2023 Unaudited*	March 31, 2023 (Note 3)	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited
1.	Total Income from operations (Net)	9,923	10,991	8,764	42,010	35,759
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,973	1,745	1,515	6,749	5,913
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,973	1,745	1,515	6,749	5,913
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,482	1,279	1,120	5,014	4,380
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,448	1,246	1,104	4,981	4,276
6.	Equity share capital	88	88	88	88	88
7.	Reserves excluding revaluation reserves	-	-	-	35,974	31,797
8.	Earnings per share (EPS) -	167.59	144.60	126.72	567.13	495.40
	(a) Basic and Diluted before extraordinary items (Rs.) (Not annualised)					
	(b) Basic and Diluted after extraordinary items (Rs.) (Not annualised)	167.59	144.60	126.72	567.13	495.40

* Limited Review
 Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and www.nseindia.com.
 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 15, 2024.
 3. The financial results for the quarters ended March 31, 2024 and March 31, 2023 respectively are benchmarked figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which are subject to limited review.
 For Honeywell Automation India Limited
 Ashish Madhukar Gaikwad
 Managing Director
 DIN : 07585079
 Place: Pune
 Date: May 15, 2024

Kisan Mouldings Limited
 CIN NO. L17120MH1989PCL054305
 Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
 Website :- www.kisangroup.com, Mail id :- cs.kisan@kisangroup.com, Telephone No. 022-42009100/9200
 Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended as on 31st March, 2024
 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		31-Mar-24 Audited	31-Dec-23 Unaudited	31-Mar-23 Audited	31-Mar-24 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-24 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-24 Audited
1.	Total Income	6,116.51	6,849.67	8,329.45	27,359.47	27,547.28	6,116.50	6,849.68	8,329.15
2.	Profit / (Loss) before tax and an Exceptional items	413.71	(1,659.89)	(969.70)	(2,752.17)	(5,443.67)	411.98	(1,661.50)	(971.73)
3.	Profit / (Loss) after tax	8,988.61	(1,659.89)	(969.70)	(5,443.67)	(5,443.67)	8,986.88	(1,661.50)	(971.73)
4.	Total Comprehensive Income/(Loss)	8,995.12	(1,657.01)	(954.28)	(5,850.90)	(5,412.84)	8,993.35	(1,658.87)	(956.30)
5.	Paid-up equity share capital of Rs 10 each	11,946.31	3,386.31	3,386.31	11,946.31	3,386.31	11,946.31	3,386.31	3,386.31
6.	Reserves excluding revaluation reserves (As per balance sheet of previous accounting year)	-	-	-	8,293.14	-	-	-	8,304.88
7.	Securities Premium Account	-	-	-	-	-	-	-	-
8.	Net Worth	-	-	-	-	-	-	-	-
9.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	-	-	-	-	-	-	-	-
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	-	-
11.	Debt Equity Ratio	-	-	-	-	-	-	-	-
12.	Earning per equity share (EPS) (in Rs) (Not annualised for quarters)	25.49	(4.90)	(2.86)	16.51	(16.08)	25.48	(4.91)	(2.87)
	Basic & Diluted								
13.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-
14.	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-
15.	Debt Service coverage Ratio	-	-	-	-	-	-	-	-
16.	Interest Service Coverage Ratio	-	-	-	-	-	-	-	-

Notes :-
 1. The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the board of directors at its meeting held on 15th May 2024.
 2. There is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) as well as on Company's Website (www.kisangroup.com)
 3. The Audited Financial Results under Regulation 33 along with modified opinion by auditor for year ended 31st March 2024 are available on www.kisangroup.com
 For and on behalf of the Board of Directors of
 Kisan Mouldings Limited,
 Sd/-
 Sanjeev Agarwal
 Chairman & Managing Director
 DIN : 006040

SADHAV SHIPPING LIMITED
 CIN No. L35100MH1996PCL101909
 Reg Office Address: 521, 5th Floor, Loha Bhavan, P D Mello Road, Masjid East, Mumbai - 400009.
 Corporate Office : 618, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053
 Email id: cs@sadhav.com, accounts@sadhav.com, Website: www.sadhavshipping.com
 Extracts of Statement of Audited Financial Results for the Half Year Ended and Financial Year Ended 31st March, 2024
 (Rs. in Lakhs)

Particulars	Half Year Ended		Year ended	
	31-03-2024 (Audited)	30-09-2023 (Audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2023 (Audited)
Total income from operations	5055.72	3368.91	8424.63	7780.84
Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	672.22	543.84	1216.56	989.23
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	672.22	543.84	1216.56	989.23
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	507.55	406.97	914.52	775.44
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	507.55	406.97	914.52	775.44
Paid up Equity Share Capital *	*1435.26	*295.25	*1435.26	*295.25
(Face Value Rs.10/- per share)	10	10	10	10
Other equity	-	-	7365.95	3799.21
Earnings per share				
(a) Basic	3.54	13.78	6.37	26.26
(b) Diluted	3.54	13.78	6.37	26.26

* The Paid up Equity Share Capital of the Company has been increased pursuant to Bonus Issue & Fresh Issue of Shares during the year 2023-2024.
 Notes:
 1. The Audited Financial Results for half year and year ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 14th May 2024.
 2. The above is an extract of the detailed format of audited Financial Results for the Half Year and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results for Half year and Year ended March 31, 2024 is available on www.nseindia.com and on the Company website on www.sadhavshipping.com.
 For and on behalf of the Board of Directors
 Sadhav Shipping Limited
 Sd/-
 Kamal Kant Choudhary
 (Chairman and Managing Director)
 DIN: 00249358
 Place : Mumbai
 Date : May 14, 2024